Asset Recovery Management Branch, Karol Bagh, New Delhi-110005

POSSESSION NOTICE [SECTION 13(4)] (For Immovable property) Whereas, the undersigned being the Authorised Officer of the Canara Bank, Asse Recovery Management Branch, Karol Bagh, New Delhi-110005 under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002(Act 54 of 2002) (hereinafter referred to as "the Act") and in exercise of power conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement Rules 2002, issued a Demand Notice dated 20.10.2020 calling upon the borrower M/s MICA Industries Limited, having its registered office at A-36, 2nd Floor, Rajouri Garden, New Delhi-110027 to repay the amount mentioned in the notice, being Rs 39,70,51,427.23 (Rupees Thirty Nine Crore Seventy Lakhs Fifty One Thousands Four Hundred Twenty Seven and Paise Twenty Three Only) as on 20.10.2020 plus future interest rate as applicable within 60 days from the date of receipt of the said

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under section 13 (4 of the said Act, read with Rule 8 of the said Rule on this 08th day of September of the year 2022.

property and any dealings with the property will be subject to charge of Canara bank for a amount of Rs. 39,70,51,427.23 as on 20.10.2020 and interest thereon.

The Borrowers attention is invited to the provision of Sub-section (8) of Section 13 of the

DESCRIPTION OF THE PROPERTY

All the part and parcel of the property consisting of Commercial Property situate at Unit No 308, 3rd Floor, Morya Classic Building, Link Road, Andheri West Mumbai-400053 built up area 1126 sq.feet., Bounded as: North - Green Heights, Sout - Dheeraj Gaurav Heights, East - Dheeraj Gaurav Heights, West - Morya Landmark-II



The South Indian Bank Ltd.,

Website: www.southindianbank.com

Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 Notice i nereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s taken on **09.05.2022** by the Authorised Officer of The South Indian Bank Limited, Regiona Office Mumbai (Secured Creditor) will be sold on "As is where is" "As is what is" and Ninety Two Lakh Thirty Nine Thousand Five Hundred and Sixty and sixty six paise only) as on 08.09.2022 due to The South Indian Bank Limited, Branch Goregaon (Secure Creditor) from borrower M/s. Anacon Process Control Pvt. Ltd. 403, 404 Gemsta Commercial Complex, 4th Floor, Kachapada Ramachandra Lane, Malad West, Mumba Maharashtra, Pin – 400 064 (also at: No.1, Floor No.1, Ground Floor, Manichapada Sharma, Director of M/s. Anacon Process Control Pvt Ltd., 1805, 18th Floor, C Win Metropolis Building, Ambivili Four Bungalow Road, Andheri West, Mumbai, Maharashtra Pin – 400 069 2) Mrs. Archana Sharma, Director of M/s. Anacon Process Control Pv

Lakh Fifty Thousand Only) and the earnest money deposit will be Rs.38,05,000.00 (Rupees Thirty Eight Lakh Five Thousand only).

Lakh Fifty Thousand Only) and the earnest money deposit will be Rs.21,35,000.00

SECURED ASSETS

Item No.1 - Residential Flat bearing No: 1805, admeasuring 133.92 Sq Mtrs (Carpet Area

(Carpet Area) and 404 admeasuring 33.80 Sq Mtrs (Carpet Area) in the 4th floor of building namely "Gemstar Commercial Complex" constructed on land comprised under Sy No. 24 Hissa No. 7, Plot No. 1 and 13(part),S No.24,Hissa No.17,present CTS No.348A/1 & 348 A/2, at Ramachandra Lane extension, Malad West, Valnai Village, Borivali Taluka, Mumba No. 4070 dated 30.05.2006 of Sub-Registrar Assurance of Borivali 4 and Original Stamp Duty Receipt dated 08.05.2006 (pertaining to Unit No. 403) and Agreement for Sale No. BDR-10/04056/06 of dated 08.05.2006, Registration Receipt No. 4069 dated 30.05.2006 Sub-Registrar Assurance of Borivali 4 and Original Stamp Duty Receipt dated 08.05.2006 (pertaining to Unit No. 404) and the unit is bounded on North: Building Compound South: Unit No.419, 420, 421, East: Unit No.405, West: Unit No.402

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in Sout

Place : Mumbai Date : 09.09.2022

Fullerton India **Fullerton India Credit Company Limited**

tion and Reconstruction of Financial Assets Security Interest Act, 2002 ("The Act") and The Security Interest (Enforcement) Rules, 2002 ("The Rules" The undersigned being the authorized officer of Fullerton India Credit Company Limited (FICCL) nder the Act and in exercise of powers conferred under Section 13 (12) of the Act read with the Rule 3, issued Demand Notice(s) under Section 13(2) of the Act, calling upon the following porrower(s) to repay the amount mentioned in the respective notice(s) within 60 days from the date of receipt of the said notice. The undersigned reasonably believes that borrower(s) is/are avoiding he service of the demand notice(s), therefore the service of notice is being effected by affixatio and publication as per Rules. The contents of demand notice(s) are extracted herein below:

1.CALIBER SPORTS 2. SHWETA S SINGH 3. SUDARSHAN D SINGH Account No: 172901310213344 20.09.2021 Rs. 33,73,822/ As on 09.09.2021

Description Of Immovable Property /Properties Mortgaged

PROPERTY BEARING —ALL THAT PART AND PARCEL OF THE SHOP NO.04 GROUND FLOOR MAHAVIR APARTMENT, ADMEASURING 288 SQ.FT SUPER BUILT-UP IN PLOT NO. C-30 AT AIROLI, SECTOR NO.20, OPP.MUGALSAN ROAD, AIROLI,

interest, additional interest, bounce charges, cost and expenses till the date of realization of payment. The borrower(s) may note that FICCL is a secured creditor and the loan facility availed by the Borrower(s) is a secured debt against the immovable property/properties being the secured asset(s) mortgaged by the corrower(s). In the event borrower(s) are failed to discharge their liabilities in full within the stipulated time FICCL shall be entitled to exercise all the rights under Section 13(4) of the Act to take possession of the secured asset(s) including but not limited to transfer the same by way of sale or by invoking any othe emedy available under the Act and the Rules thereunder and realize payment. FICCL is also empowered to ATTACH AND/OR SEAL the secured asset(s) before enforcing the right to sale or transfer. Subsequent to the Sale of the secured asset(s), FICCL also has a right to initiate separate legal proceedings to recover the balance dues, in case the value of the mortgaged properties is insufficient to cover the dues payable to the FICCL. This remedy is in addition and independent of all the other remedies available to FICCL under an other law. The attention of the borrower(s) is invited to Section 13(8) of the Act, in respect of time available o redeem the secured assets and further to Section 13(13) of the Act, whereby the borrower(s) are estrained/prohibited from disposing of or dealing with the secured asset(s) or transferring by way of sale lease or otherwise (other than in the ordinary course of business) any of the secured asset(s), without prio written consent of FICCL and non-compliance with the above is an offence punishable under Section 29 o the said Act. The copy of the demand notice is available with the undersigned and the borrower(s) may, i they so desire, can collect the same from the undersigned on any working day during normal office hours. Fullerton India Credit Company Limited Date: 13.09.2022

EXCEL REALTY N INFRA LIMITED (Formerly known as Excel Infoways Limited) CIN-L45400MH2003PLC138568

rules made thereunder vide e-mails dated 25th August, 2022.

This corrigendum is being issued to give notice to amend/provide additional details as Subsequent to issuance and Circulation of AGM Notice, the Company has altered below mentioned Resolution (Page No. 5 of the Notice) as follows -

To pass the following resolution as an Ordinary Resolution: "RESOLVED THAT in accordance with the provisions of Section 63 and any other applicable provisions of the Companies Act, 2013 read with the Companies (Share Capital and Debentures) Rules, 2014, relevant provisions of Memorandum of Association and Articles of Association of the Company, the Securities and Exchange Board of India ('SEBI') (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2018, the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, [including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof, for the time being in force] and other applicable regulations, rules and guidelines issued by SEBI and the Reserve Bank of India ('RBI') from time to time, and subject to such approvals, consents, permissions, conditions and sanctions as may be necessary from appropriate authorities, approval of the Members be and is hereby accorded for capitalization of such sum standing to the credit of the securities premium and/or free reserves of the Company or such other account(s) as, as may be considered necessary by the Board of Directors (hereinafter referred to as 'the Board', which expression shall be deemed to include a Committee of Directors and senior management officers of the Company duly constituted by the Board), for the purpose of issuance of fully paid-up bonus equity shares of face value of Rs.1/- (Rupees one) ('bonus shares') to the Members of the Company in the proportion of 1 (One) bonus share for every 2 (Two) equity share of face value of Rs. 1/- (Rupees One) (i.e. as djusted for sub-division of equity share) held as on such date as may be fixed by the Board for this purpose ('record date') and that the new bonus equity shares so issued and allotted shall, for all purposes, be treated as an increase in the paid-up capital of

This Corrigendum to the Notice of the AGM shall form an integral part of the Notice of AGM which has already been circulated to shareholders of Company and on and from the date hereof, the Notice of the AGM shall always be read in conjunction with this Corrigendum. This corrigendum is also being published in the Free Press Journal (English) and Navshakti (Marathi) and will also be made available on website of both the stock exchanges i.e. BSE and NSE and on the website of the Company (www.excel-infoways.com). All other contents of the Notice of AGM, save and except as modified or supplemented by the Corrigendum, shall remain unchanged.

By order of the Board of Directors

August 24, 2022

Rs. 98,62,111/-

August 25, 2022

Rs. 1,38,44,748.97/-

August 26, 2022

Rs. 33,15,195.18/-

August_13, 2022

Rs. 21,35,427.15/-

August 23, 2022

39,18,894.54/-

August 24, 2022

Rs. 75,99,845/-

09/06/ 2022

28/01

30/03 2022

2021

30/09

2021

30/11/

2021

Managing Director DIN: 00623015

GARWARE MARINE INDUSTRIES LIMITED

गखारे

CIN: L12235MH1975PLC018481 Regd. Office: 102, Buildarch Wisteria, 1st Floor, Ram Maruti Road, Dadar (West), Mumbai - 400 028 Phone: 022 24234000; Fax: 022 24362764; Email: investorredressal@garwaremarine.com; Website: www.garwaremarine.com NOTICE

NOTICE is hereby given that the 44th Annual General Meeting of the company for th financial year ended 31th March, 2022 is scheduled to be held on Thursday, 22th September 2022 at 11:30 A.M. through Video Conference ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM' o transact the businesses, as set forth in the Notice of the AGM.

In compliance with MCA Circulars and the SEBI Circular, the Notice of the AGM and th Annual Report for the financial year 2021-22 have been sent in electronic mode to all thos lembers, whose e-mail addresses are registered with the Company or the Registrar ar Share Transfer Agent or their respective Depository Participants. The Annual Report fo the financial year 2021-22 and the notice of 44th AGM are available at the website of the Company, www.garwaremarine.com and the website of BSE Ltd., www.bseindia.com.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of he Companies (Management and Administration) Rules. 2014 (as amended) and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (a amended), the Company is pleased to offer remote e-voting facility to its Members t exercise their right to vote by electronic means on all the Resolutions set forth in the notice onvening the 44th AGM through remote electronic voting system provided by Centra Depository Services (India) Limited (CDSL).

he Members are further informed that:

-) The dispatch of the AGM Notice along with Annual Report has been completed by electronic mode on 30th August, 2022;
- The remote e-voting shall commence on Monday, 19th September, 2022 at 10.00 a.n IST and shall end on Wednesday, 21" September, 2022 at 5.00 p.m. IST. The remot e-voting shall not be allowed beyond 05.00 p.m. on Wednesday, 21" September, 2022;
- The "cut-off" date for determining the eligibility to vote by remote e-voting or by e-voting at the AGM is Wednesday, 14th September, 2022;
- A Member, whose name is recorded in the Register of Members or in the Register Beneficial Owners maintained by the Depositories as on the "cut-off" date, i.e. Wednesday 14th September, 2022 only shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting at the AGM via video conference;
- Any person, who acquires shares of the Company and becomes a member after dispatch of the Notice of AGM and holding shares as on the cut-off date, i.e. Wednesday 14th September, 2022 may obtain user ID and password for availing remote e-voting by
- following the instructions given on the website of CDSL www.evotingindia.com; Members of the Company holding shares either in physical or in dematerialized form as on the "cut-off date" shall be entitled to avail the facility of remote e-Voting or e-Votin
- at the general meeting. $A\,member\,may\,participate\,in\,AGM\,even\,after\,exercising\,his\,right\,to\,vote\,through\,remo$ e-voting, but shall not be allowed to vote again in the AGM.
- The procedure for e-voting and attending the AGM through VC/OAVM facility hav been provided in the Notice of AGM.
- In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequent Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com under "Help Section" or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or cal 18002005533. Members may also send their queries to the Company at its ema investorredressal@garwaremarine.com.

है के ऑफ़ बड़ीदा | Cuffe Parade Branch, Ground Floor, MTNL building

NOTICE DEMANDING POSSESSION

Address : Residing at Flat no 1504, 15thflooor, A2 wing, Building No A, Nandanvan Homes Annex-1, Parsic Village, kalwa Thane, Maharashtra-400605

Dear Sir/Madam,
Re: Possession of Secured Assets.
Please refer to our Notice dated 31.01.2022 calling upon you to pay in full and discharge your liabilities to the Bank aggregating Rs. 68,75,441.75 (Rupees Sixty eight Lacs Seventy Five Thousand Four hundred forty one rupees seventy five paisa only) and interest thereon.
Since you have failed to discharge your liabilities, we, as Secured Creditors, are entitled to take possession of the Secured Assets over which security interest has been created in our favour as per the details given below: -

Secured Asset

Maharashtra-400605

Security Agreement

1. Loan cum Hypothecation deed for priority/non priority sector advances. 2. Letter of Guarantee executed by Mrs. SHUBRA NARUGOPAL ROY date

3. Acknowledgement of Liability dated 05.07.2018 9. Undertaking letter of access dated 16.07.2018 0. Supplementary Agreement- Annexure -36 dated 06.07.2018

Undertaking form the borrower dated 30.12.2020

4. Declaration cum indemnity bond dated 19.03.2016 Letter of Acknowledgment of debt dated 28.02.2022

2002, in terms of the Notice dated 08-09-2022.

Agreement for demand cash credit against Hypothecation of stocks and

2. Loan Cum Hypothecation Agreement.
3. LDOC 38 Letter of Sole Proprietorship dated 30.12.2020.
4. LDOC 57 Letter of instalment with acceleration clause dated 30.12.2020.

. LDOC 90K Extension of mortgage by deposit of title deeds executed on

As Authorized Officer of the Secured Creditors to take action and exercise

powers of the Secured Creditors under the provisions of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, the undersigned, hereby gives you opportunity to hand over peaceful possession of the aforesaid Secured Asset and any other assets

which constitute security for the due repayment of the credit facilities availed by you at the place and on the date and time mentioned below: 1) Place: Flat No.1504, 15th Floor –A Wing, Nandanvan Homes, Kalwa (W)

You may please note that the Secured Creditor shall be entitled to tak any one or more measures under Section 13 (4) of the Securitization and

Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act

LDOC 3(b) for sole –proprietorship.

LDOC 59 Letter of Acknowledgement of Debt Dated 30.12.2020

9. LDOC 33 General form of guarantee
1. Articles of agreement dated 15.03.2016.
2. Affidavit on purchase of constructed property/built up property

Bank of Baroda
GD Somani Marg, Cuffe Parade, Mumbai – 400005,
Email: CUFFEP@Bankofbaroda.com Ph.No. 022-22183754

For Garware Marine Industries Limite

Proprietor: Mr. Narugopal Roy Address : Residing at Flat no 1504, 15th floor, A2 wing, Building No A, Nandan

van Homes Annex-1, parsic village, kalwa (W)Thane, Maharashtra-400605

2. Equitable Mortgage of Residential propert as Security Residing at Flat no 1504, 15th floor

A2 wing, Building No A, Nandanvan Home: Annex-1, Gat No89,103(1),103(2),104,105,Zono No 16/64-12 B Parsic Village, kalwa (W)Thane

Place: Mumbai Date: 12.09.2022

Mrs. SHUBRA NARUGOPAL ROY

Proprietor: Mr. Narugopal Roy Address : 9 Chittashri , Navghar Road, Mulund (East) Mumbai-400081

Irs. SHUBRA NARUGOPAL ROY

roprietor: Mr. Narugopal Roy

1/s: ROYS AND ROYS

NTERNATIONAL

Dear Sir/Madam.

Hypothecation of Stock and book debts

ook debts.
Undertaking letter dated 16.03.2017

Letter of access dated 16.03.2017 Letter of access dated 16.03.2017 Letter of guarantee dated 06.07.2018 Memorandum dated 06.07.2018

LDOC 136 General Undertaking.

3 Memorandum dated 25 04 2016

M/s: ROYS AND ROYS INTERNATIONAL

Mrs. SHUBRA NARUGOPAL ROY (Guarantor)

Pallavi P. Shedg **Company Secretary**

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public that we are investigating the title of Rupa Properties & Securities Private Limited, having (CIN No. U74920MH1994PTC166214), having their registered office at 401 Rupa Plaza, Jawahar Road, Ghatkopar (East), Mumbai - 400077, in respect of their leasehold rights to the Plot bearing No. D-198 situate at Trans Thane Creek Industrial Area together with the structure standing thereon and more particularly described in the schedule hereunder written (hereinafter referred to as the 'said Property').

ALL PERSONS including an individual, a Hindu Undivided Family, a company, banks, financial institutions/s, non-banking financial institution/s, a firm, an association of persons or a body of individuals whether incorporated or not, lenders and/or creditors having any claim, right, title, share and/or interest in the said Property and the structure standing thereon and/or any part or portion thereof whether by way of allotment, sale, exchange, assignment, gift, bequest, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, covenant, charge, mortgage, encumbrance, lien possession, trust, inheritance, succession, agreement, contract memorandum of understanding, easement, occupation, family arrangement, settlement, maintenance, decree or order of any Court of Law, lis pendens, attachment, reservation, development rights, FSI consumption, or any liability or commitment or demand, winding up proceeding under the Insolvency and Bankruptcy Code, 2016 of any nature whatsoever or otherwise howsoever are hereby requested to inform the same in writing along with supporting original documents to the undersigned having their office at Messrs. Kanga and Company Advocates and Solicitors, Readymoney Mansion, 43, Veer Nariman Road, Fort, Mumbai 400 001 within a period of 10 (ten) days from the date of the publication of this notice, failing which, the claim or claims, if any, of such person or persons shall be considered to have been waived and/or abandoned and will not be taken into consideration.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO

ALL THAT piece and parcel of land known as Plot No. D-198 admeasuring 1028 sq. mtrs. or thereabouts together with the factory building standing thereon admeasuring about 518.110 sq. mtrs. (built up) situate lying and being in Trans Thane Creek (TTC) Industrial Area, within the village limits of Turbhe, within the limits of Navi Mumbai Municipal Corporation, Taluka and registration sub district Thane, district and registration district Thane.

Dated this 13th day of September, 2022.

Kanga and Company, Sd/-

(Kishore M. Vussonji) Partner Advocates and Solicitors

DATE PARTIE

Future Lifestyle Fashions Limited

CIN: L52100MH2012PLC231654 Regd. Off.: Knowledge House, Shyam Nagar, Off Jogeshwari-Vikhroli Link Road,

Jogeshwari (E), Mumbai – 400 060. Tel. No. +91 22 4055 2200; Fax No. +91 22 4055 2201

E-mail: investorrelations@futurelifestyle.in; Website: www.futurelifestyle.in

POSTAL BALLOT NOTICE AND REMOTE E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given, pursuant to Section 110 of the Companies Act, 2013

("the Act"), Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules") (including any statutory modification(s) or amendment(s) thereto or re-enactment(s) thereof for the time being in force) and other applicable provisions of the Act and the Rules made thereunder, General Circular Nos. 14/2020 dated 08 April 2020, 17/2020 dated 13 April 2020, 22/2020 dated 15 June 2020, 33/2020 dated 28 September 2020 39/2020 dated 31 December 2020, 10/2021 dated 23 June 2021, 20/2021 dated 08 December 2021 and 2/2022 dated 5 May 2022, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 ("Listing Regulations"), the Company is seeking consent of its Members through Postal Ballot only by way of remote e-voting process ("e-voting") for the Resolutions as set out below

Special Resolution(s)

Appointment of Mr. Bharat Ram (DIN: 08325619), as an Independent Director of the Company to hold office for a term of five (5) consecutive years with effect from 19 July 2022 upto 18 July 2027

Appointment of Ms. Neelam Chibiper (DIN: 00838007), as an Independent Director of the Company to hold office for a term of five (5) consecutive years with effect from 19 July 2022 upto 18 July 2027

3. To sale, lease, transfer or otherwise alienate / dispose of fixed assets The Company has engaged the services of National Securities Depositor Limited (NSDL) for providing remote e-voting facility to its Members. The

detailed procedure for e-voting is listed as a part of the Postal Ballot Notice. The remote e-voting period will commence at 9.00 a.m. (IST) on Wednesday, 14 September 2022 and ends at 5.00 p.m. (IST) on Thursday, 13 October 2022. The e-voting module shall be disabled thereafter.
The Members whose names appear in the Register of Members or Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on **Friday, 02 September 2022** ("**cut-off date**") shall only be eligible for remote e-voting. The voting rights of the Members shall be in proportion to the shares held by

them in paid-up equity share capital of the Company as on cut-off date.

Members who have not registered their email address and in consequence could not receive the remote e-voting notice may temporarily get their email address registered with the Link Intime India Private Limited, by clicking the link:https://linkintime.co.in/emailreg/email_register.html_and_follow_the

registration process as guided thereafter. Post successful registration of the email address, the member would get soft copy of the Postal Ballot Notice and the procedure for remote e-voting along with the user ID and password to enable remote e-voting for the Postal Ballot.

The Postal Ballot Notice is available on the website of the Company www.futurelifestyle.in, website of NSDL at www.evoting.nsdl.com and websites of the Stock Exchanges where the equity shares of the Company are

listed i.e. BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com). For details relating to remote e-voting, please refer to the Postal Ballot Notice

In case of any queries relating to voting by electronic means, shareholders may refer the Frequently Asked Questions (FAQs) for shareholders and experience of the Frequently Asked Questions (FAQs) for shareholders and experience of the Frequently Asked Questions (FAQs) for shareholders and experience of the Frequently Asked Questions (FAQs) for shareholders are the Frequently Asked Questions (FAQs) for shareholders (FAQs) for shareholders (FAQs) for voting user manual for shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com. For any grievances connected with the facility for voting by electronic means, please contact Ms. Pallavi Mhatre-NSDL at 1800-1020-990/1800-22-4430.

The Board of Directors of the Company has appointed Mr. Sanjay Dholakia (Membership No. 2655 / Certificate of Practice No. 1798), Proprietor - M/s. Sanjay Dholakia & Associates, Practicing Company Secretaries as the Scrutinizer fo conducting the postal ballot/e-voting process in a fair and transparent manner.

The result of the Postal Ballot will be announced on or before **Saturday**, **15 October 2022**. The said results along with Scrutinizer's Report shall be intimated to the Stock Exchanges. The results will also be displayed on the Company's website <u>www.futurelifestyle.in</u> and on the website of NSDL www.evoting.nsdl.com.

By order of the Board of Directors

Place : Mumbai Date: 12 September 2022 Sanjay Kumar Mutha **Company Secretary**

hane -400 065

3) Time:10 00 A M

LIC HOUSING FINANCE LIMITED

Western Regional Office, 161-166, 16th Floor, Mittal Court C-Wing, Nariman Point, Mumbai - 400 021

SYMBOLIC POSSESSION NOTICE (for Immovable property)

Whereas the Authorised Officer of LIC Housing Finance Limited, under Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Se Interest Act 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 09.11.2021 under Section 13 (2) of the said Act, calling upon the borrowers/mortgagors/guarantors to pay the amount mentioned against the loan account number 6000000000098 together with interest thereon at the applicable rates as mentioned in the said notices, within 60 days from the date of receipt of the said Notices, incidental expenses, costs, charges etc till the date of payment and /or realisation.

Sd/- Authorized Officer

No	1.1	Mortgagors/Guarantors	Description of secured Asset	Demanded (Rs.)	Date of Demand Notice	Symbolic Possession
1.	600000000098	River Residency Developers, Ishwar Constructions Pvt.	Piece and Parcel Of Land Admeasuring 1 Hector 64 Acres Bearing Gat No. 155/1, Village Aatgaon, Taluka Shahapur, District Thane.	Rs. 65,03,07,070.18	09.11.2021	08.09.2022
		Ltd, Trade Centre Developers & Builders Pvt. Ltd,	Piece and Parcel Of Land Admeasuring 1 Hector 95 Acres Bearing Gat No. 155/2, Village Aatgaon, Taluka Shahapur, District Thane.			
		Mr. Anand Navratan Jain, Mr. Ishwar Parmar,	Piece and Parcel Of Land Admeasuring 0 Hector 33 Acres Bearing Gat No. 156/1, Village Aatgaon, Taluka Shahapur, District Thane.			
		Mrs. Darshana Parmar Jain, Mr. Yogesh Gavankar and Mrs. Manjusha Parmar	Piece and Parcel Of Land Admeasuring 0 Hector 25 Acres Bearing Gat No. 153/1 A, Village Aatgaon, Taluka Shahapur, District Thane.			
		ivii 3. Marijustia i arriiai	Piece and Parcel Of Land Admeasuring 1 Hector 10 Acres Bearing Gat No. 153/1 C, Village Aatgaon, Taluka Shahapur, District Thane.			
			Piece and Parcel Of Land Admeasuring 0 Hector 68 Acres Bearing Gat No. 155/3, Village Aatgaon, Taluka Shahapur, District Thane.			
			Piece and Parcel Of Land Admeasuring 0 Hector 15.7 Acres Bearing Gat No. 157/2, Village Aatgaon, Taluka Shahapur, District Thane.			
			Piece and Parcel Of Land Admeasuring 2 Hector 16 Acres Bearing Survey No.40/1,Village Mouje kukade, Taluka Palghar, District Thane			
			Piece and Parcel Of Land Admeasuring 2 Hector Bearing Survey No.40/2, Village Mouje kukade, Taluka Palghar, District Thane			
			Piece and Parcel Of Land Admeasuring 1 Hector 61 Acres Bearing Survey No.40/3, Village Mouje kukade, Taluka Palghar, District Thane			
			Piece and Parcel Of Land Admeasuring 20 Acres Bearing Survey No.41,Village Mouje kukade, Taluka Palghar, District Thane			
			Piece and Parcel Of Land Admeasuring 58 Acres Bearing Survey No.35/1C,Village Mouje kukade, Taluka Palghar, District Thane			

However, since the borrowers mentioned herein above have failed to repay the amounts due, notice is hereby given to the borrowers/mortgagors/guarantors mentioned here in above in particular and to the public in general that the Authorised Officer of LICHFL has taken Symbolic Posse herein above in exercise of powers conferred on him under Section 14 of the said Act on the dates mentioned above.

The borrowers/mortgagors/guarantors mentioned here in above in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the afores operties/Secured Assets and any dealings with the said properties/Secured Assets will be subject to the mortgage of LIC Housing Finance Limited.

Date :13.09.2022 **Authorised Officer** LIC HOUSING FINANCE LIMITED

Date: September 13, 2022

Ph: 28751723, 28754731

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the

Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Date : 08-09-2022, Place : Mumbai Authorised Officer, Canara Bank

Regd. Office. Inrissur, North Regional Office Mumbai: 804, Parinee Crescenzo "G Block", Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai, Pin - 400 051, | Ph: 022-6786-8888.

APPENDIX- IV-A [See proviso to rule 8 (6)] Sale notice for sale of immovable properties

Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read that the below described immovable properties mortgaged/charged to the **South Indian Bank Ltd, Branch Goregaon** (Secured Creditor), the symbolic Possession of which was Whatever there is" on 19.10.2022, for recovery of Rs.9,92,39,560.66 (Rupees Nine Crore Richard Compound, Vasai, Palghar, Maharashtra, Pin –401208) and Guarantors, 1) Mr. Ajay Ltd., 1805, 18th Floor, C Wing, Metropolis Building, Ambivili Four Bungalow Road Andheri West, Mumbai, Maharashtra, Pin – 400 069.

he reserve price of Item No.1 will be Rs.3,80,50,000.00 (Rupees Three Crore Eighty

he reserve price of Item No.2 will be Rs.2,13,50,000.00 (Rupees Two Crore Thirtee (Rupees Twenty One Lakh Thirty Five Thousand only).

ncluding balconies and internal passages in the 18th floor of 'C' Wing of building name Metropolis' constructed on land to an extend about 15,554,55 Sq mtrs, comprised under Sy Nos. 111A(Part), 111B and 111C and CTS No. 866(, New CTS No. 866A, 866B, 8660 866D situated at Ambivali village, Versova Area, Andheri Taluk, Bandra Sub-Registratio District, Bombay Suburban District, owned by Mr. Ajay Sharma and Mrs. Archana Sharma more fully described in Agreement for Sale No. BDR-9/6040/2009 dated 21.06.2009 of Andheri-3 SRO and Registration Receipt No: 6035 dated 29.06.2009 of Andheri-3 SRC and land bounded by: North: By CTS No. 866A (Part), South: By Jai Prakash Road, East By CTS No. 866A (Part), West: By CTS No. 866B (Part)

tem No.2 - Commercial premises bearing Unit No. 403 admeasuring 33.80 Sq Mt Suburban District, owned by M/s. Anacon Process Control Pvt Ltd., more or fully describe in Agreement for Sale No. BDR-10/04057/06 of dated 08.05.2006, Registration Receip

Indian Bank Ltd, (Secured Creditor) website i.e. www. southindianbank.com

Sd/ AUTHORISED OFFICER

PUBLIC NOTICE

Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No 1Plot No -B3, WIFI IT Park,

Pranch Office: ICICI Bank Ltd., Onice Number 2012
Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra- 400604 been cla

way of th

Place: Mumbai

Date: September 12, 2022

Sr. No 1. M/s

Dinkesh Budhadeo/ Baradari Near Hanuman Mandir Khamgaon- 444303/ 086905004808/ 086955000007 M/s. K K Enterprises/ Viral Kiritkumar Doshi/ Neha Viral

Mrs. Daksha Bharat Panchamatia/ Shop No. 9 Atul Tower CHS Ltd, Mathuradas Road, Kandivali West, Maharashtra Mumbai- 400067/ 121005001206/ 121055000011 9. M/s. Krishna Medical Agencies/ Ashok Ramchandrarao Thakre/ Sandeep Ramesh Thakre/ Dhanraj

Ramchandra Thakre/ Rekha Dhanraj Thakre/ Monali Sandeep Thakre/ Shalu Ashok Thakre/ Room No. 23-A, Ground Floor, H. No. 2908/A/23, Ward No. 20, Nit Complex, Mirchi Bazar, Ayurvedic Layout, Sakkardara, Nagpur- 440024/ 186705001713

10. M/s. Kuber Enterprises/ Mr. Kuber Rajendra Makode/ Mrs. Kanta Raiendra Makode/ 82. Kisan Chowk Main Road, Chandurbazar, Weekly Market, District Amravati Maharashtra, Amravati- 444704/ 419505000219 11 M/s. Limra Ginning Factory/ Mrs. Afreen Tabassum Asim

Bhati/ Mr. Saheegue Mohammed Bhati/ Flat No. 1 Ground Floor, Kajal Apartment, 1st Hasnabad Lane, Near Municipal Market, Santacruz West, Mumbai-400054/ 120505001236

13. M/s. Moid Ahmed Karam Ali/ Mr. Moid Ahmed Karam Ali/ Mrs. Noid Ahmed Karam Ali/ Mrs. Ruksana Moid Ahmed Khan/ Plot No. 14-G, Shivkrupa Complex, Amravati Road, Waddhamana, Maharashtra Amravati- 444601 Maharashtra, Nagpur- 440023/ 202705002765 The steps are being taken for substituted service of notice. The above borrower/s and/or their guarantors (as applicable) are advised to make the payments of outstanding within period of 60 days from the date of publication of this notice else further steps will be taken as per the provisions of

August_13, 2022 | 31/08/ 28,06,598.75/-

Securitisation and Re-construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. **Authorized Officer**

Corporate Office: Floor 6, B Wing, Supreme E DEMAND NOTICE

Name of the Borrower(s) Demand Notice Date Amount

NAVI MUMBAI- 4000708, SUB-DIST AND BOUNDED AS:- EAST:CIDCO OPEN PLOT, WEST:11 METER ROAD, NORTH: PLOT NO.29C, SOUTH: PLOT NO.31C. The borrower(s) are hereby advised to comply with the demand notice(s) and to pay the demand amount mentioned therein and hereinabove within 60 days from the date of this publication together with applicable

Regd. Office: 31-A, Laxmi Industrial Estate, New Link Rd., Andheri (W), Mumbai–53. Tel. No.: 022-26394246, Fax No.: 022-26394248 E-mail: cs@excel-infoways.com, Website-www.excel-infoways.com

Corrigendum to Notice of the 20th Annual General Meeting (AGM)

Excel Realty N Infra Limited ("Company") has issued a notice dated August 4, 2022 ("Notice of AGM") for convening the Annual General Meeting of the members of the Company which is scheduled to be held on Tuesday, September 20th, 2022 at 11.00 a.m. IST through Video Conferencing (VC)/Other Audio-Visual Means (OAVM). The Notice of the AGM has been dispatched to the shareholders of the Company in due compliance with the provisions of the Companies Act, 2013 read with the relevant

Resolution No 9.: Issue of Bonus Shares

the Company held by each such Member.

Excel Realty N Infra Limited Lakhmendra Khurana

lowing borrower/s have defaulted in the repayment of principal and interest of the loans facility obtained by them from the Bank and the loans have lassified as Non-Performing Assets (NPA). A notice was issued to them under Section 13 (2) of Securitisation and Re-construction of Financial and Enforcement of Security Interest Act-2002 on their last known addresses, however it was not served and hence they are hereby notified by this public notice.				
Name of the Borrower/ Co-Borrower/ Guarantor/ (Loan Account Number) & Address	Property Address of Secured Asset/ Asset to be Enforced	Date of Notice Sent/ Outstanding as on Date of Notice	NPA Date	
s. Aayush Trading Company/ Vijay Shankar Jadhav/ ankar Maruti Jadhav/ Shubhangi Vijay Jadhav/ M-	Gat No. 897, MI No. 1031, Aund Road, Chowkicha Amba, Village Bhosare, Taluka Khatav, District Satara, Sub-	August 25, 2022 Rs.	23/05/ 2022	

48.77.050.98/ No. 775, Aundh Road Chowkicha Amba, Post Bhosare, District Vadui Khatay, Maharashtra Satara 415002 MI No. 324, AP Pusegaon, Taluka Khatav, District Satara, Pawarwadi, Satara- 415527/ 200005004497 August 22, 2022 M/s. Blue Green Agro Marine/ Mrs. Siddhi Sunil Flat No. 2604, Floor No. 26, Indiabulls Greens - 50 01/10 Sector No. 3, S No. 80A, 83/2A, 83/3, 83/7+4B +5B, 85/0(Part), 86/1, 90/1A(Part), Village Kon, Taluka Panvel, Zilla Parishad Raigad Panchayat Samiti Panvel, Bhosale/ Mr. Sunil Pandurang Bhosale/ B 103, Shree Ganesh Plaza-2, Sector-1, Plot No. 2, 3, 4, Khanda Colony, Maharashtra, New Panvel- 410206/ Rs. 23,30,732/-/2021 033405003250 Maharashtra Navi Mumbai- 410206 M/s. Central Transport Service/ Mr. Satyendra Mahavir Singh/ Mrs. Bibha Satyendra Singh/ Gala No- 1 Mahavir Compound. opp- Purna Bus Stop, Purna Village Bhiwandi, Maharashtra, Thane- 421302/ 352505000198 Gala No -102, A 1,Ghar no: 473/1/11, Devkrupa Co-Operative Housing Society, Opp to Purna Bus stand Village Purna, Bhiwandi,Thane- 421302 August 24, 2022 Rs. 21,05,321.83/-30/06/ 2021

Flat No. 7, 1st Floor, Building No. 7A, Juhu Sangeeta Appartments Co-Operative Housing Society Limited, Plot No. 71-A-2, Opposite SNDT College, Juhu Road, Santacruz West, C.T.S No. 1056 and 1056/1, Village Juhu, Maharashtra Mumbai- 400049 M/s. Creations Unlimited/ M/s. Design Unlimited/ Mrs. Mihika Jayant Shah/ 7A/07, Juhu Sangeeta Apts Chs Ltd, Juhu Road, Opposite SNDT College, Santacruz August 23, 2022 Rs. 1,53,60,589.96/-30/05 2022 West, Maharashtra, Mumbai- 400054/ 124305001210/ 124355000007 August 13, 2022 M/s. HNS Fruit Company/ Mr. Mohammad Hanif Shaikh Malmatta Kramank 202 and 202B, Ward No. 2, Mouza 29/09 Nasir/ Mrs. Shagufta Anjum Mohammed Hanif/ Punjabipura, Jamapur, Ward No. 2, Flr Shirajgaon, Chandurbazar, Maharashtra, Amravati- 444723/ Naminata Kramank 22 and 2025, Walto No. 2, Mod2a Jamapura, Gram Panchayat Shirajgaon band, Pra. Ritpur Ta. Chandur Bazar, District Amravati, Maharashtra 2021 8.77.884.02/-Amravati- 444704 119505000031 Property 1 : Plot No. 4, Nazul Sheet No. 34- C, Baradari, Khamgaon City, Dist. Buldhana, Khamgaon-444303. Property 2 : Plot No. 252, Nazul Sheet No. 34 B, Lakkad Gan, August 27, 2022 30/04/ Rs. 2022 1,65,53,992.00/-6. Jai Matadi Traders/ Mr. Bharatkumar Budhadeo/ Mr.

Ward No. 27, Khamgaon City, Dist. Buldhana- 444303.

Property-1: Gut No. 16, Mangrulpir Road, Wankhedpur,

Tq. Barshi Takli, District Akola, Maharashtra- 444401. Property-2: Nazul Sheet No. 10, Plot No. 94, Malmatta No. 942, Barshi Takli, Tq. Barshi Takli, District Akola,

Shop No. 11, Ground Floor, M.U. Corner, Plot No. 213, C.T.S No. H/213-214, Junction of 1st Gaothan Lane &

Tilak Road, Santacruz West, Mumbai Pin- 400054

Flat No.-7,Shree Shiv Ashish Apartments Flat Holder and Doshi/ Flat No 7, Shri Shiv Ashish Bldg, 2Nd Floor, Irani Wadi Survey No. 78, Hissa No.3, Cts No. 172 Hemukalani Road, Cross Rd No 3,Kandivali West Mumbai- 40006/ 727505500111 Shop Holder Mandal, 2Nd Floor, Irani Wadi, Survey No.78 Hissa No.3, CTS No. 172, Hamu Colony, Cross Rd No 3, Kandivali West, Mumbai Pin- 400067 M/s. Ketan Enterprises/ Mr. Bharat Kheraj Panchamatia/ Mrs. Daksha Bharat Panchamatia/ Shop No. 9 Atul Tower CHS Ltd, Mathuradas Road, Kandivali West,
 Flat No. B-14, Ground Floor, Jeevan Saukhya Gruha Co-Op. HSG Society Ltd, M. G. Cross Road No. 3, Near BMC Office, City Survey No. 1155, Village Kandivali, Taluka Borivali, Kandivali West, Mumbai Pin- 400067

Commercial Shop No. A-23, Ground Floor, NIT Complex, Nagpur Improvement Trust, Industrial Basti, Khasra No. 7 Mouza Harpur Division, South Bearing Sheet No. 10, City Survey No. 890, Muncipal Corporation House No. 2908/A/23, Ward No. 20, Aurvedic College, Harpur, Nagpur Improvement Trust, Harpur, Nagpur, Tah. & Dist Nagpur, Mabars

Nagpur, Maharashtra- 440021 Ward No. 17, Malmatta Kr. 103, Mouja Chandurbazar, Pra. Karaigaon, Taluka Chandurbazar, District Amravati. Sub Registrat Chandurbazar, Maharashtra Amravati-

Khan/ Mr. Asim Khan Kasam Khan/ Mrs. Noorjahan Abdul Kadir/ Mr. Abdul Kadir Saikji/ Gat No. 16, Mangrulpir Road, Mauje Barshitakli, Tg Barshitakli, Maharashtra Akola- 444401/ 052005003086 12 Mohammed Saddique Bhati/ Mrs. Rayeesa Banu Mohammed Saddique Bhati/ Mr. Mudassar Ahmed

Maharashtra- 444401

The spirit of Mumbai is now 93 years old!

FREE PRESS JOURNAL

www.freepressjournal.in

सांकेतिक कब्जा सूचना

शाखा कार्यालय : आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्रमांक २०१-बी, २रा मजला, रोड क्र. १, प्लॉट क्र- बी३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र-४००६०४.

निम्नस्वाक्षरीकार हे आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्वशन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२, कलम १३ (१२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारांस सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसात करण्यात सांगितले होते

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर, ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ अन्वये खालील नमद तारखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस यादारे इशारा देण्यात येतो की. सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या** भाराअधीन राहील

-		, , ,	2 2 2	0) 0	
1	अ.	कर्जदाराचे नाव/	मिळकतीचे वर्णन/	मागणी सूचनेची	शाखेचे
1	क्र.	कर्ज खाते क्रमांक	सांकेतिक कब्जाची तारीख	तारीख/ मागणी	नाव
١				सूचनेतील रक्कम (रू.)	
١	٤.	विठ्ठल नामदेव अडसूळ आणि	युनिट/फ्लॅट क्र. बी-८०७, ८वा मजला, कॅलिस्टो विंग बी, सर्व्हे	एप्रिल ०८, २०२२	पुणे
1		अश्विनी विठ्ठल अडसूळ-	क्र. १९/१/२/२ आणि १९/२/२बी/२/१, गाव उंद्री, ता.	₹.	
١		एलबीपीयुएन०००५ ६८७७८४	हवेली, जि. पुणे, महाराष्ट्र ४११०४४/ सप्टेंबर ०७, २०२२	२४,१७,०४७/-	
١	٦.	जीतू गोविंद हुंदलानी,	फ्लॅट क्र - १, १ला मजला, इमारत क्र. बी १०, कुबेर गार्डन	एप्रिल ११,२०२२	पुणे
1		दृष्टी जीतू हुंदलानी आणि	सीएच, कोंढवा खुर्द, स क्र १६ए आणि बी, पुणे ४११०४८/	₹.	
١		कोमल गोविंद हुंदलानी-	सप्टेंबर ०७, २०२२	२७,८३,१७८.००/-	
١		एलबीपीयुएन०००४६३३४९५			
١	₹.	जीतू जी. हुंदलानी, कोमल जी.	फ्लॅट क्र - १, १ला मजला, इमारत क्र. बी १०, कुबेर गार्डन	एप्रिल ११,२०२२	पुणे
ı		हुंदलानी आणि दृष्टी जे. हुंदलानी-	सीएच, कोंढवा खुर्द, स क्र १६ए आणि बी, पुणे ४११०४८/	₹.	
١		एलबीपीयुएन००००२१०१७२८	सप्टेंबर ०७, २०२२	३,८७,३५७.००/-	
١	٧.	मिनाक्षी सिंघल आणि	केशव नगर मुंढवा, सर्व्हे क्र. ९ ते १४ महाराष्ट्र पुणे-४११०३६	एप्रिल ११,२०२२	पुणे
ı		संदीप कुमार गुप्ता-	येथे स्थित फ्लॅट क्र. १५०३, प्लॉट क्र. १, विंग बी, गोदरेज	₹.	
١		एलबीपीयुएन००००३२९१७६८	इन्फिनिटी टॉवर./ सप्टेंबर ०७, २०२२	६९,१४,२२९.००/-	

वरील नमुद कर्जदार/हमीदारांस याद्वारे ३० दिवसांत रकमेचा भरणा करण्यास सूचना देण्यात येत आहे , अन्यथा गहाण मिळकती सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२) च्या नियम ८ आणि ९ च्या तरतदीं अंतर्गत सदर सचना प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या समाप्तीनंतर विकण्यात येतील

दिनांक: सप्टेंबर १३, २०२२ प्राधिकत अधिकारी आयसीआयसीआय बँक लिमिटेड स्थळ: पुणे

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता) नियम ८-(१)

न्याअर्थी, निनम्दाक्षरीकार यांनी **आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेड** (याआधी इंडिया इन्फोलाईन हाऊसिंग फायनान्स लि. नावे ज्ञात) (आयआयएफएल-एचएफएल) चे प्राधिकृत अधिकारी म्हण् दे सिक्युरिटायदेशन ॲन्ड रिकन्स्ट्रकान ऑफ फायनान्त्रिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (अस्ति सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चा नियम र ा त्याचुरा-प्रकार कर तरक्ष्यका जो कालाकार काला, एक इस्तानक आ त्याचुरा करकार काला के उनके जाते के कुला हुए उनके सहाबचात करत १३(१२) अन्यये प्रतान केलेला अधिकाराया याप करन येथील खालील नम्द कर्जरा, सह-कर्जदा याना सूचनेकचे नम्द केलेली रक्कम चुकती करण्यासाठी बोलाविष्याकारिता कंपनीच्या प्राधिकृत अधिका-चांद्रोरे माणी सूचना निर्मात केलेली होती. कर्जदार कमेची परतफेड करण्यास असमर्थ उत्त्याने कर्जदा आणि सर्वसामान्य जनते याद्रोरे सूचना रेण्यात येते की, निम्मत्यासीकारांनी त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर अधिनयमाचे कलम १३(४) अन्यये यात याखाली वर्णन केलेल्या मिळकाची वक्का प्रताल आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्रोर सावधान करण्यात येते की, त्यांनी सदर मिळकतीच्या देवधेवीचा व्यवहार करून ये आणि सदर मिळकतीवरील कोणताही देवधेवीचा व्यवहार हा **आयआयपफल्स एवएफरल** च्या खालील नमूर रक्नेसह

नन्तराज्ञ ज्ञान्या अनाराअधान प्रशाल. मॅक्टच्या कराम १३ च्या पोटकराम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेघण्यात येते. जर विक्री किंवा हस्तांतरणासाठी निर्धारित तारखेपूर्वी कोणत्याही वेळी झालेल्या सर्व परिव्यव, आकार आणि खर्च यासह **अराअायएफएल एचएफएलची** वक्बाकी कर्जदारांनी चुकती केली तर **आयआयएफएल एचएफएल** कडून तारण मत्तांची विक्री किंवा हस्तांतरण केले जाणार नाही आणि तारण मत्तांच्या विक्री किंवा स्तांतरणासाठी **आयआयएफएल एचएफएल** कडून पुढील पावले उचलली जाणार नाहीत.

कर्जदार/ सह-कर्जदारांचे नाव	तारण मत्तेचे वर्णन (स्थावर मिळकत)	एकूण देय थकबाकी (रु.)	मागणी सूचनेची तारीख	कब्जाची तारीख
श्री. नितीन राजाराम पगारे, सौ भावना नितीन पगारे, सौ स्वप्नाली विलास पगारे, श्री विलास राजाराम पगारे (प्रॉस्पेक्ट क्र. ७१२७३८)	१) धारक मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग - फ्लॅट क्र. २०२, क्षेत्र मोजमापित ४२८ चौ. फूट चर्ट्ड क्षेत्र (बालकणीचे क्षेत्र समाविष्टीत) आणि ६१२ चौ. फूट. २रा मजला, बिल्टअप क्षेत्र, डेबुड अपार्टमेंट्स, देवनगरी पेण रावगड, महाराष्ट्र-४०२२०७. २) धारक मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग -फ्लंट क्र. २०३, क्षेत्र मोजमापित ४३० चौ.फूट चर्ट्ड क्षेत्र (बालकणी चे क्षेत्र समाविष्टीत) आणि ६१५ चौ.फूट. २रा बिल्टअप क्षेत्र, रेडबुड अपार्टमेंट, देवनगरी पेण रावगड, महाराष्ट्र-४०२२०७.	रु. २४,८६,०५४/- (रुपये चोवीस लाख श्रह्माऐंशी हजार चौपन्न मात्र)	०७-जून-२०२२	८-सप्टें-२०२२
श्री. संजय रामअवतार रस्तोगी, सौ. ज्योती संजय रस्तोगी, मे. श्री आईजी मिनेरल्स (प्रॉस्पेक्ट क्र. ७६६३३२)	धारक मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग - फ्लॅट क्र. ३०१, ३रा मजला, बिल्डिंग क्र. केश, मोजमापित ३०.९४ ची.मीटर्स (संलिग्नि ३३३ ची.फूट) चटई क्षेत्र, एक्सर्बिया बराई, गाव बराई तर्फे बरेडी, ता. कर्जत, रायगड ४१०२०१, महाराष्ट्र, भारत.	रु. १५,५३,४९९/- (रुपये पंधरा लाख त्रेपन्न हजार चारशे नव्याण्णव मात्र)	०७-जून-२०२२	८-सप्टें-२०२२
श्री. संतोष नामदेव तांबे, सौ. संध्या संतोष तांबे, (प्रॉस्पेक्ट क्र. ७७४४८५)	धारक मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग - फ्लॉट क्र. ए४ १०७, मोजमापित २३.८८ चौ.मीटर्स (संलग्नित २५७ चौ.फूट) चटई क्षेत्र, एक्झर्विया वराई, कर्जत, रायगड, रायगड ४१०२०१, महाराष्ट्र, भारत.	रु. १०,७९,६२१/- (रुपये दहा लाख एकोणऐंशी हजार सहशे एकवीस मात्र)	०७-जून-२०२२	८-सप्टें-२०२२
श्री. गजानन रामबुजरन प्रजापती, श्री. रामबुजरत शिवदास प्रजापती, सौ. रामरती रामबुजरत प्रजापती (प्रॉस्पेक्ट क्र. ७७६०९३)	धारक मिळकतीचे सर्व ते माग आणि विभाग असलेला पलेंट क्र. ४०५, ४ था मजला, क्षेत्र मोजमापित २२.४१ चौ.मीटर्स (२५२ चौ.फू. शी संलंग्न) चटर्स क्षेत्र (बाल्कनी क्षेत्र समाबिय), हमा डी५, फेड़ा १, एवडबिंज बांगणी, ता. कर्तत, जिल्हा रायगड, खड्याचा पाडा तर्फे, रायगड ४१०२०१, महाराष्ट्र, भारत	रु. ९,०८,४४६/ – (रुपये नऊ लाख आठ हजार चारशे सेहेचाळीस मात्र)	२२-जून-२०२२	८-सप्टें-२०२२
श्री. किमंतु तुकाराम ओंबळे, श्रीम. कल्याणी किमंतु ओंबळे (प्रॉस्पेक्ट क्र. ७८५२७०)	धारक मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग : फ्लॉट क्र. के८-७०६, ७वा मजला, क्षेत्र मोजमापित ३०.९४ चौ. मी., एक्झेर्बिया वर्र्स्, वर्र्स्ड तार्फ वरेडी, ठाणे, ४१०२०१, महाराष्ट्र, भारत.	रु. १०,२९,१८८/- (रुपये दहा लाख एकोणतीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी फक्त)	२०-जून-२०२२	८-सप्टें-२०२२
श्री. सखाराम भागुजी कोकरे, श्रीम. सुरेखा विठ्ठल ढेबे (प्रॉस्पेक्ट क्र. ७८९२७३)	धारक मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग : फ्लॉट क्र. जी२, इमारत ००७, क्षेत्र मोजमापित २३.४१ चौ.भी. (२५२ चौ.फू. श्री संलग्नित) चटई क्षेत्र (त्यातील बालकनींचे क्षेत्र फ्कीत), एक्झेबिया वांगणी, फेज-२ केएचए, ००, खाड्याचा पाडा तार्फ, कर्जत, ताणे, ४१०२०२, महाराष्ट्र, भारत.	रु. १३,१४,६९१/ – (रुपये तेरा लाख चौदा हजार सहाशे एक्याण्णव फक्त)	२०-जून-२०२२	८-सप्टें-२०२२
श्री. दीपक पंढरीनाथ लोखंडे, सौ. ज्योती दीपक लोखंडे (प्रॉस्पेक्ट क्र. ७९१३४६)	धारक मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग असलेला फ्लॉट क्र. ३०४, सी२ विंग, फेंड १, क्षेत्र मोजमापित १५,०५ ची.मीटर्स, सर्व्हे क्र. १०/४, १८/२, १९/३, १८/४, १९/४, २३/१, २३/२, २४/१७, एक्हार्बिआ वांगणी, खड्याचा पाडा, तर्फे, कर्जंत, रायगड ४१०२०१, महाराष्ट्र, भारत	रु. ६,८३,६४५/ - (रुपये सहा लाख त्र्याऐंशी हजार सहाशे पंचेचाळीस मात्र)	२२-जून-२०२२	८-सप्टें-२०२२
श्री. शकील दाऊद शेख, सौ. सरवरी शकील शेख, श्री. शोएब शकील शेख, (प्रॉस्पेक्ट क्र. ९३७३०८)	मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग असलेली: फ्लॅट क्र ३१२, मजला क्र. ३, क्षेत्र मोजमापीत २८.३७८ ची.मी. विंग ए. बुनीमाऊट एम्पावर, प्लॉट क्र.१ सीटी एस ३५३०, गाव वरोसे, तालुका खालापूर, खोपोली रायगड महाराष्ट्र ४१०२०३.	रु. २५,०१,५१०.००/- (रुपये पंचवीस लाख एक हजार पाचशे दहा मात्र)	२८-जून-२०२२	८-सप्टें-२०२२
सौ. धनश्री चंद्रकांत गवळी, सौ. नीता चंद्रकांत गवळी (प्रॉस्पेक्ट क्र. आयएल १०००८९३४)	फ्लॅट ऋ. ई २-४१६, ४था मजला, क्षेत्र मोजमापित २३.७८ चौ. मी. चटई क्षेत्र, एक्झेर्बिया इमारत ई २ फेज १, कर्जत, रायगड, रायगड, महाराष्ट्र, भारत, ४०००७२ धारक मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग.	रु. ११,७०,३०६/- (रुपये अकरा लाख सत्तर हजार तीनशे सहा मात्र)	२३-जून-२०२२	८-सप्टें-२०२२
कु.प्रीती अशोक गुप्ता सौ.मीना आशिक गुप्ता (प्रॉस्पेक्ट क्र. आयएल१००११०१८)	मिळकतीचे सर्वे ते भाग आणि विभाग असलेली: फ्लॅंट क्र. डी२-६२०,६वा मजला, मोजमापित १५.२४ चौ.मी.चटई क्षेत्र एक्झर्बिया वांगणी खाड्याचा कर्जत, रायगड, रायगड, महाराष्ट्र, भारत, ४२१५०३	रु.७,५९,४७७.०० /- (रुपये सात लाख एकोणसाठ हजार चारशे सत्याहत्तर फक्त)	२८-जून-२०२२	८-सप्टें-२०२२
श्री जितेंद्र जी खंडागळे सौ. पूजा रवींद्र मुंढे (प्रॉस्पेक्ट क्र. आयएल१००६६४५१)	मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग असलेली: फ्लॅट क्र. २०१, क्षेत्र मोजमापित १४.९९७ चौ.मी.(१८.६५७ चौ.मी.चटई क्षेत्र + ५.४४ चौ.मी. अनन्य क्षेत्र) ररा मजला, विंग सी अस्तिय हाईट, गांव सोनिवली, तालुका अंबरनाथ, ठाणे, महाराष्ट्र, भारत, ४२१५०३.	रु. ११,४१,००४.००/ – (रुपये अकरा लाख एकेचाळीस हजार चार फक्त)	२९-जून-२०२२	८-सप्टें-२०२२
श्री. प्रकाश लक्ष्मण शेंगळे, सौ. प्रज्ञा प्रकाश शेंगळे (प्रॉस्पेक्ट क्र. आयएल१७१६४३९४)	घारक मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग – फ्लॅट क्र. ६१६, ६वा मजला, विंग सी३, क्षेत्र मोजमापित १३.३८ चौ.मीटर्स चटई क्षेत्र, एक्झविंया वांगणी, पोस्ट खड्याचा पाडा, तालुका कर्जत, जिल्हा रायगड, रायगड, महाराष्ट्र, भारत ४१०२०६.	रु. ८,२७,९७५/- (रुपये आठ लाख सत्तावीस हजार नऊशे पंच्याहत्तर मात्र)	२४-जून-२०२२	८-सप्टें-२०२२

ढ़ील तपशिलासाठी कृपया प्राधिकृत अधिकारी यांना **शाखा कार्यालय:- आयआयएफएल हाऊन, सन इन्फोटेक पार्क रोड क्र. १६४, प्लॉट क्र. बी-२३, ठाणे इंडस्ट्रियल एरिया, वागवें** . स्टेट, ठाणे-४००६०४ / किंवा कॉर्पोरेट कार्यालयः प्लॉट क्र. ९८, फेझ- IV, उद्योग विहार, गुरगाव, हरियाणा यांना संपर्क करावा सही / - प्राधिकृत अधिकारी, आयआयएफएल होम फायनान्स लि. करित



एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह

बॅंक लि. । (मल्टीस्टेट शेड्युल्ड बॅंक) स्थापना : १९०६

हमसे है पॉसिबल

वसली विभाग

एसव्हीसी टॉवर, जवाहरलाल नेहरू रोड, वाकोला, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई - 400 055. दुरध्वनी क्रमांक : 71999970/975/928

सुवर्ण कर्ज लिलाव सुचना - ''जसे आहे जेथे आहे व जे आहे तेथे आहे तत्त्वावर'

खालील निर्देशित कर्जदारांना, त्यांच्याद्वारे **एसव्हीसी को–ऑपरेटिव्ह बँक लि., महावीर नगर (बोरीवली पश्चिम) व वसई (पश्चिम) शाख** ांच्याकडून प्राप्त सोन्याच्या वस्तू / नग / दागिन्यांवर मुदत कर्ज / कर्ज सुविधेतील थिकत रकमेचे प्रदान करण्यासाठी सुचना जारी करण्यात आली होती. कर्जदारांनी सदर सुविधांतर्गत त्यांच्या थकबाकिचे प्रदान करण्यात कसूर झाली असल्याने आम्हाला **खालील निर्देशित तारखेनुसार** ाहाण वस्तू / नग / दागिन्यांचा लिलाव आयोजित करवा लागत आहे. लिलावातून प्राप्त रकमेतून संपुर्ण थिकत रक्कम अधिक कायदेशिर व अन्य ग्रासंगिक खेर्च वजा केल्यावर अधिक रक्कम शिल्लक राहिल्यास लिलाव संपल्यावर ती संबंधित कर्जदरास परत करण्यात येईल. लिलावापश्चात काही थकबाकी शिल्लक राहिल्यास ती योग्य त्या कायदेशीर प्रक्रियेतून कर्जदाराकडून वसूल करण्यात येईल. पुढील कोणतीही सुचना न देता लेलाव दिनांक बदलण्याचा अधिकार बँके कडे राहिल.

ı						
	कर्ज खाते क्र.	खाते क्र. शाखा कर्जदाराचे नाव		राखीव मुल्य (रु.)	परिक्षण व लिलाव दिनांक व वेळ	परिक्षण व लिलावाचे ठिकाण
	ओडी/जीइएन/ ४५६	महावीर नगर, बोरीवली	श्री. आनंद विश्णु बागला	रु. ४,२४,४१०/– अधिक लागु जीएसटी	२९.०९.२०२२ परिक्षण स. १०.३० ते दु. ०१.३०, लिलाव – दु. २.३० वा.	एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँक लि., शाखा महावीर नगर तळ मजला, विणा सिमेचर, सर्वे क्र. १२८/७७ए, कांदिवली गाव, महावीर नगर, बोरिवली पश्चिम, मुंबई – ४०० ०९२.
	टीएल/बीएल/ ३५२	वसई पश्चिम	श्री. भरत घांची	रु. १,७२,०२०/– अधिक लागु जीएसटी	२८.०९.२०२२ परिक्षण स. १०.३० ते दु. ०१.००, लिलाव – दु. ०१.३० वा.	एसन्हीसी को-ऑपरेटिव्ह बंक लि., वसई पश्चिम शाखा, इमारत गुरु कृषा, तळ मजला घर क्र. १८९(बी), एस. क्र. ८५/१ गाव नवघर वसई पश्चिम, जिल्हा पालघर – ४०१ २०२.

अटी आणि शर्ती

- विक्री ही सदर जाहिरातीत निर्देशित तसेच निविदा प्रपत्रात विहित अटी व शर्तीच्या अधीन आहे. सोन्याच्य वस्तू / नगांचा तपशील तसेच निविदा प्रपत्रे परिक्षणाच्या वेळेस किंवा बँकेच्या कॉर्पोरेट कर्यालयातन प्राप्त करता येउ शकेल
- विहित निविदा प्रपत्रे मोहोरबंद लिफाफ्यांसमवेत एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँक लि. च्या नावे मुंबईत देय शेडुल्ड बँकेद्वारे जारी असलेल नापरतावा निविदा शुल्क रु. १०००/- चा धनाकर्ष / पे ऑर्डर तसेच प्रस्ताव रकमेच्या १०% मुल्याचा एसारा रक्कम ठेविकरताचा वेगळ धनाकर्ष / पे ऑर्डर जोडून ते वरील निर्देशित पत्यावरिल त्यांच्या संबंधित कर्ज खात्यांकरिता नमूद **खापट व लुईसवाडी शाखांमध्ये ठेवलेल्या** निविदा पेटीमध्ये जमा करावेत. विक्री व्यवहार पुणं करण्यासाठी सर्वोच्च बोलीदारांना लिलाव दिनांकापासून ३ दिवसांच्या आत उर्वरित रक्कम जमा करवी लागेल अन्यथा इरठे जप्त करण्यात येईल व ती बोलीदारांना परत करण्यात येणार नाही. विक्रिची संपूर्ण रक्कम मिळाल्याव सोन्याचे दागिने जारी केले जातील.
- संबंधित निविदाकार, कर्जदार वा दागिन्यांचे मालक वा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी निविदा उघडण्याच्या वेळेस उपस्थित राहू शकतील प्रस्तावदारांना लिलावाच्या निर्दिष्ट तारखेस बोलवण्यात येइल. त्यामुळे त्यांनी, स्वता:हून वा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधीमार्फत उपस्थित रहावे कर्जदार व/वा प्रतिभृतीचे मालक, इच्छक असल्यास वरील बाब क्र. ४ मध्ये विहित आवश्यक्यताचे पालन करून विक्रि करण्यात यावयाच्य सोन्याच्या दागिन्यांकरिता / नगांकरिता त्यांचा वा प्रायोजकांचा सर्वोत्तम शक्य तो प्रस्ताव देऊ शकतील.
- कोणतेही कारण न देता कोणताही वा सर्व प्रस्ताव स्वीकारणे वा रद्द करण्याचा अधिकार बँकेकडे राखून आहे व सर्व प्रस्ताव रद्द करण्यात आल्यास, कोणत्याही निविदाकार/बोलीदारासमवेत बोलणी आयोजित करणे किंवा कोणत्याही निविदाकार/बोलीदार वा अन्य तिसऱ्य पक्षकारांसमवेत खाजगी वाटाघाटीद्वारे मालमत्तेची विक्री करण्याचाही अधिकार राखून आहे.
- विवाद, काही असल्यास, ते केवळ **मुंबई** न्यायालयाच्या अधिकारकक्षेत असतील. इच्छक पक्षकारांना एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वरील निर्देशित पत्त्यावर त्यांचे पॅन कार्ड, आधार कार्ड तसेच छायाचित्र, वैध छायाचित्र

दि. १२/०९/२०२२

ठिकाण : मुंबई

ओळखपत्र व पत्त्याचा पुरावा यांसमवेत लिलाव दिनांकास विहित उपस्थित राहता येईल.

БШПС GOA WASTE MANAGEMENT CORPORATION

Tender Notice

Ref: RFQ 01 of 2022-23 Date: 13/09/2022

Name of the Work: Design, Engineering, Financing, Construction, Supply, Installation, Commissioning, Performance Run and Operation and Maintenance for a period of Ten (10) Years of 100 TPD capacity Solid Waste Processing Facility based on Recycle & Sorting Line, Segregation, Bio-Methanation Composting

Bainguinim, Goa. The Goa Waste Management Corporation invites online bids for above mentioned work. The last date of submission of online application of the tender is 14/10/2022.

For details, Visit the website https://eprocure.gov.in DI/Advt/962/2022

eClerx

ईक्लर्क्स सर्व्हिसेस लिमिटेड

CIN: L72200MH2000PLC125319

नोंदणीकृत कार्यालय: सोनावाला बिल्डींग, १ला मजला, २९ बँक स्ट्रीट, फोर्ट, मुंबई - ४०००२३, भारत, फोन:+९१ (२२) ६६१४८३०१, फॅक्स क्र.+९१(२२)६६१४८६५५ ईमेल: investor@eclerx.com वेबसाईट: www.eclerx.com

ऑगस्ट ३१, २०२२ रोजी प्रसिध्द झालेल्या २२ व्या वार्षिक सर्व साधारण सभा (एजीएम) च्या वृत्तपत्र जाहिरातीचे जोडपत्र

ईक्लर्क्स सर्व्हिसेस लिमिटेड (''कंपनी'') कडून **बुधवार, दिनांक २१ सप्टेंबर २०२२** रोजी भा.प्र.वे. दुपारी १२.३० वाजता आयोजित करण्यात आलेल्या २२व्या वार्षिक सर्व साधारण सभेची सूचना (''एजीएम सूचना'') ऑगस्ट ९, २०२२ रोजी जारी करण्यात आली होती. सदर एजीएमची सूचना कंपनीच्या सर्व सभासदांना कंपनी व्यवहार मंत्रालय आणि भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळाद्वारे जारी करण्यात आलेल्या परीपत्रकांच्या अनुपालनार्थ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ऑगस्ट ३०, २०२२ रोजी पाठविण्यात आली होती. -एजीएमची सचना पाठविण्यात आल्यानंतर श्रीमती रोशिनी बक्षी, कंपनीच्या अतिरिक्त , (नॉन एक्झिक्युटिव्ह इंडीपेंडेंट) संचालिका ह्यांनी सप्टेंबर ९, २०२२ पासून राजीनामा दिला आहे. त्यामुळे खालील जोडपत्र समभाग धारक आणि संबंधित भागीदारांसाठी जारी करण्यात येत आहे. सदर जोडपत्र हे कंपनीच्या एजीएमची सूचना दिनांकित ऑगस्ट ९,

कंपनीच्या अतिरिक्त (नॉन एक्झिक्युटिव्ह इंडीपेंडेंट) संचालिका श्रीमती रोशिनी बक्षी (डीआयएन: ०१८३२१६३) ह्यांची नियुक्ती करण्याच्या संदर्भात कंपनीच्या २२ व्या एजीएमच्या सचनेमधील मुद्दा क्र. ६. त्यांनी राजीनामा दिला असल्यामुळे मागे घेण्यात

कंपनी कायदा, २०१३ च्या तरतुदींनुसार आणि त्याअंतर्गत करण्यात आलेल्या नियमांच्या आणि भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (लिस्टिंग ऑब्लगेशन्स अँड डिसक्लोझर रिक्वायरमेंटस) नियमावली २०१५ अनुसार आणि त्यासह वाचल्या जाणाऱ्या सर्व परीपत्रके, अधिसूचना आणि वेळोवेळी लागू असलेल्या कायद्याच्या तरतूदींच्या अंतर्गत कंपनीच्या अतिरिक्त नॉन एक्झिक्युटिव्ह संचालिका म्हणून नियुक्तीसाठी श्रीमती रोशिनी बक्षी (डीआयएन: ०१८३२१६३) यांची उमेदवारी प्रस्तावित करणाऱ्या कार्यक्रमामधील बाब क्र. ६. त्यांनी राजीनामा दिला असल्यामळे मागे घ्यावी लागेल.

श्रीमती रोशिनी बक्षी ह्यांनी ९ सप्टेंबर २०२२ पासून खालील कारणांसाठी आपला राजीनामा सादर केला आहे.

त्या एव्हरस्टोन कॅपिटल एशिया प्रा लि नावाच्या प्रायव्हेट इक्विटी बिझनेसच्या व्यवस्थापकीय संचालिक आहेत. असलेल्या गूंतवणूकीचे मूल्यांकन करण्याचे एव्हरस्टोन समूह त्यांना नेतृत्व करण्यास सांगत आहे. ईक्लर्क्स संबंधित गोपनीय माहिती सहज उपलब्ध होणे शक्य असल्यामुळे त्यांच्या पदाची तडजोड करावी लागणार आहे म्हणून त्यांनी संचालक मंडळामधील आपल्या पदाचा राजीनामा देऊ केला आहे.

त्यांनी त्याशिवाय अशी देखील पृष्टी केली आहे की वर उपरोक्त नमूद केलेल्या कारणाव्यतिरिक्त कंपनीच्या नॉन एक्झिक्युटिव्ह संचालिका म्हणून राजीनामा देण्यामागे

त्यानुसार, सर्व संबंधित भागधारक, स्टॉक एक्स्चेंज, डिपॉझिटरीज, रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट, एजन्सी/फर्म आणि दूरस्थ ई-मतदानासाठी नियुक्त केलेले इतर, इतर प्राधिकरणे, नियामक आणि इतर सर्व संबेधित व्यक्तींनी याची दखल घ्यावी.

उपरोक्त नमूद करण्यात आलेल्या अतिरिक्त माहितीच्या व्यतिरिक्त एजीएम सचनेमध्ये ई-मतदानाशी संबंधित प्रक्रिया, नोंदी आणि सूचनांसह इतर सर्व तपशील अपरिवर्तनीय असल्यामुळे ती सांभाळून ठेवण्यात यावी. एजीएमची सूचना या परिशिष्टासह पुढे

ईक्लर्क्स सर्व्हिसेस लिमिटेड करीता प्रतिक भानुशाली

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी दिनांक : सप्टेंबर १२, २०२२ एफ८५३८

कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. ॥ मध्ये ३रा मजला, एमटीएनएल भवन, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई-४०० ००५ मूळ अर्ज क्र. २९२ सन २०२१ समन्स

कॅनरा बँक विरुद्ध . कल्पतरू दुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स

(द्वारे प्रोप्ना. श्री. स्वानिल ए. टेंबुलकर) १. ज्याअर्थी वरील नावाचे अर्जदारांनी त्यातील नमूद इतर अनुतोष आणि चालू आणि भविष्यातील व्याज, खर्चासह एकद्रित रकमेच्या वसुलीसाठी सदर न्यायाधिकरणात वरील उल्लेखित अर्ज दाखल केला आहे. ज्याअर्थी साधारण स्वरुपात समन्सची बजावणी परिणामकारक झालेली नाही आणि ज्याअर्थी सन्माननिव न्यायाधिकरणाद्वारे पर्यायी बजावणीकरिता अर्ज संमत् करण्यात आला आहे.

तुम्हाला सदर न्यायाधिकरणासमक्ष व्यक्तिशः वा विकलाद्वारे लेखी विवरणपत्र/म्हणणे दाखल करण्यासाठी आणि विनंतीप्रमाणे अनुतोष का मंजूर करु नये याची कारणे दर्शविण्यासाठी २०.१०.२०२२ **रोजी स. ११.०**० उपस्थित

सूचना घ्यावी की, कसूरवार ठरल्यास, तुमच्या अनुपस्थितीत अर्जाची सुनावणी होईल आणि निर्धारित असेल. झ्या हस्ते आणि सदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ३० **ऑगस्ट, २०२२ रोजी दिले/जारी**

हा/ – प्राचंध्य नाव आाण पत्ता: १. मे. कल्पतरू दुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स, द्वारे प्रोप्रा. श्री. स्वप्निल ए. टॅबुलकर, हि.क्र. १३६, आकुर्ली गाव येथे, तालुका पनवेल, नवी मुंबई, नवी मुंबई-४१०२०६.

FUTURE PARTIES

फ्युचर लाईफस्टाईल फॅशन्स लिमिटेड सीआयएन: एल५२१००एमएच२०१२पीएलसी२३१६५४ नों. कार्या. : नॉलेज हाऊस, श्याम नगर, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड.

जोगेश्वरी (पूर्व), मुंबई-४०० ०६० फोन क्र.: +९१ २२ ४०५५ २२०० फॅक्स क्र.: + ९१ २२ ४०५५ २२०१ वेबसाईट: www.futurelifestyle.in; ईमेल: investorrelations@futurelifestyle.in

पोस्टल बॅलट सूचना आणि दुरस्थ ई-मतदानाची माहिती

मुचना याद्वारे देण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ ('**'अधिनियम''**) च्या कलम ११०, कंपनीज . प्राविधिक सुधारणा किंवा दुरुस्ती किंवा पुर्नअधिनियमितीसह) च्या नियम २० आणि २२ आणि अधिनियम आणि त्या अंतर्गत केलेल्या नियमांच्या इतर प्रयोज्य तरतुदी, निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे जारी जनरल सक्युंलर क्र. १४/२०२० दिनांक ०८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, २२/२०२० दिनांक १५ जून, २०२०, ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर, २०२०, ३९/२०२० दिनांक ३१ डेसेंबर, २०२०, १०/२०२१ दिनांक २३ जून, २०२१, २०/२०२१ दिनांक ०८ डिसेंबर, २०२१ आणि २/२०२२ दिनांक ५ मे, २०२२ (**''एमसीए सर्क्युलर्स''**), सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ ('**'लिस्टिंग रेग्युलेशन्स**'' च्या रेग्युलेशन ४४ ला अनुसरून कंपनी खालील नमूद ठरावाकरिता फक्त दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेच्य ''**ई-मतदान''**) च्या मार्गाने पोस्टल बॅलट मार्फत तिच्या सभासदांची सहमती घेण्यासाठी इच्छक आहे

अ.क्र.	विशेष ठराव
٧.	१९ जुलै, २०२२ पासून १८ जुलै, २०२७ पर्यंत परिणामांसह पाच (५) क्रमवार वर्षाच्या मुदतीकरिता अधिकार संभाळण्यासाठी कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून श्री. भरत राम (डीआयएन: ०८३२५६१९) यांची नियुक्ती
۶.	१९ जुलै, २०२२ पासून १८ जुलै, २०२७ पर्यंत परिणामांसह पाच (५) क्रमवार वर्षाच्या मुदतीकरिता अधिकार संभाळण्यासाठी कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून कु. नीलम छीबर (डीआयएन: ००८३८००७) यांची नियुक्ती
₹.	स्थावर मत्तेची विक्री, भाडेपट्यावर देणे, हस्तांतर करणे किंवा अन्यथा परक्याच्या स्वाधीन

कंपनी तिच्या सभासदांना दूरस्थ ई-मतदान सुविधा पुरविण्यासाठी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटर्र लिमिटेड (एनएसडीएल) च्या सेवेसह जोड़ली गेली आहे. ई-मतदानाची तपशिलवार प्रक्रिया पोस्टल बॅलट सचनेत दिलेली आहे. दरस्थ ई-मतदानाचा कालावधी **बधवार. १४ सप्टेंबर. २०२२ रोजी स. ९.००** वा. (भाप्रवे) सुरू होईल आणि गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०२२ रोजी सायं. ५.०० वा. (भाप्रवे) संपेल. ई-मतदान मॉड्युल त्यानंतर निष्क्रीय करण्यात येईल.

न्या सभासदांची नावे **शुक्रवार, ०२ सप्टेंबर, २०२२ (''कट ऑफ तारीख'')** रोजीस डिपॉझिटरीजकडे असलेले लाभकारी मालकांचे रजिस्टर किंवा सभासद रजिस्टरमध्ये असतील तेच फक्त दुरस्थ ई-मतदानाकरिता पात्र राहतील. सभासदांचे मतदानाचे हक्क हे कट ऑफ तारखेस कंपनीच्या भरणा झालेल्य भागभांडवलामधील त्यांनी धारण केलेल्या शेअर्सच्या प्रमाणात राहतील.

न्या सभासदांनी त्यांचे ई-मेल पत्ते नोंदविलेले नाहीत आणि परिणामी दुरस्थ ई-मतदान सूचना प्राप्त झालेली नाहीत ते लिंक https://linkintime.co.in/emailreg/email_register.html वर क्लिक करून आणि यानंतर मार्गदर्शनानुसार नोंदणी प्रक्रियेच्या अवलंब करून लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडे त्यांचे ईमेल पत्ते तात्पुरते नोंदवू शकतात. ईमेल पत्त्याची यशस्वी नोंदणी झाल्यावर सभासदांना पोस्टल बॅलटकरिता दुरस्थ ई-मतदान शक्य होण्यासाठी युजर आयडी आणि पासवर्डसह दुरस्थ ई-मतदानाकरित प्रक्रिया आणि पोस्टल बॅलट सचनेची सॉफ्ट कॉपी मिळेल.

पोस्टल बॅलट सूचना कंपनीची वेबसाईट www.futurelifestyle.in, एनएसडीएलची वेबसाईट www.evoting.nsdl.com आणि कंपनीचे शेअर्स सूचीबध्द असलेल्या स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट न्हणजेच बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com) वर उपलब्ध आहे.

दरस्थ ई-मतदानाशी संबंधित तपशिलाकरिता कपया पोस्टल बॅलट सचनेचा संदर्भ घ्यावा. इलेक्टॉनिक ्राध्यमाने मतदानाशी संबंधित कोणत्याही चौकशीकरिता भागधारक भागधारकांसाठी असलेल्य फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्सचा संदर्भ घेऊ शकतात आणि भागधारकांसाठी ई–मतदान युजर मॅन्युअल www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनमध्ये उपलब्ध आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदानाशी . संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी कृपया १८००–१०२०–९९०/१८००–२२–४४३० येथे श्रीम. पहुर्व म्हात्रे - एनएसडीएल यांना संपर्क करावा.

. कंपनीच्या संचालक मंडळाने मोकलं आणि पारदर्शक पध्दतीने पोस्टल बॅलट/ई-मतदान प्रक्रिया घेण्यासाठी परिनिरिक्षक म्हणून श्री. संजय ढोलकीया (सभासदत्व क्र. २६५५/सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस क्र. १७९८), प्रोप्रायटर - मे. संजय ढोलकीया अँड असोसिएटस् प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीज यांची नियुक्ती

पोस्टल बॅलटचे निष्कर्ष **शनिवार, १५ ऑक्टोबर, २०२२** रोजी किंवा पूर्वी घोषित करण्यात येतील. सदर नेष्कर्षांसह परिनिरिक्षकांचा अहवाल स्टॉक एक्सचेंजेसना कळविण्यात येईल. निष्कर्ष कंपनीची वेबसाईट vww.futurelifestyle.in वर आणि एनएसडीएलची वेबसाईट www.evoting.nsdl.com वर सुध्दा

दर्शविण्यात येतील संचालक मंडळाचे आदेशाने ठिकाण: मुंबई संजय कुमार मुथा

दिनांक: १२ सप्टेंबर, २०२२

कु. रोवीना फ्रान्सेस पिंटो, हे त्यांचे आई श्रीम. . गॅल्गा फ्लोगी पिंटो सह बांटा अव्हलोन सीएचए

शृद्धीपत्र

शनिवार दि. ९ एप्रिल, २०२२ रोजी नवशक्ति

वृत्तपत्राच्या मुंबई आवृत्ती मध्ये छापण्या

आलेल्या Gem Aromatics Foundation र्च

चौकशीची जाहीर नोटीस या जाहिराती

संदर्भात. जाहिरातीमध्ये अर्ज क्रमांव

ACC/X/246/2022 च्या जागी ACC/R/248/2022

लि., १०७, सेंट सेबॅस्टीयन रोड, वांद्रे, मुंबई ४०० ५० (यानंतर ''सोसायटी'' असा संदर्भित) चे मासद आणि फ्लॅट क्र. १० आणि सोसायटीच्य शेअर प्रमाणपत्र क्र. १० मार्फत विभिन्न शेअर ४६ ते ५० (दोन्ही धरुन) अशा ५ शेअर्स चे सहमालक त्यांचे कोणतेही नामनिर्देशन न करता १५ नोव्हेंबर, २००७ रोजी कोणतेही मृत्यूपत्र न बनविता निधन झाले. सोसायटीकडे मयत रोबीना फ्रान्सेस पिंटो यांचे वारसदार, म्हणजेच, श्रीम. ऑल्गा फ्लोरी पिंटो (आई) आणि श्रीम. रिबेक्का कुट्टस (बहिण) यांच्याकडून मयत क. रोबीना फ्रान्सेस पिंटो यांचे भागाचे मर्यादेपर्यंत असलेले भागाच्या हस्तांतर अंमल करण्यासाठी एक अर्ज प्राप्त झाली आहे. सोसायटी याद्वारे सोसायटीच्या मिळकतीमधील म्यत .. सभासदाचे सदर शेअर्स आणि हितसंबंधाचे हस्तांतर होण्यास वारस किंवा वारसदार किंवा इतर दावेदार/आक्षेपदार किंवा अन्य दावेदारी/ आक्षेप घेणारे यांच्याकडून दावे किंवा आक्षेप असल्यास ते सदर सूचनेच्या प्रसिध्दीपासून १० दिवसात सोसायटीच्या मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी द्मव्या/आक्षेपांच्या पुष्ठचर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुराव्यांच्या प्रतींसह मागवित आहे. वर दिलेल्या मुदतीत जर दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर -सोसायटीच्या उपविधीतील तरतृदीमधील दिलेल्य मार्गाने सोसायटीच्या भांडवल/मिलकतीमधील मयत सभासदाचे शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतर करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर. कोणताही दावा आक्षेप असल्यास कृपया विहित १० दिवसांच्य कालावधीत व्यवस्थापकीय समितीशी संपर्क

> दि बांद्रा अव्हलोन सीएचएस लि. च्या वतीने आणि करिता सही/-

> > सचिव

दिनांक : १२ सप्टेंबर, २०२२

जाहीर सूचना

आम्ही कामगार स्वसदन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड मालक म्हणन आणि में रत्नराज ब्लेसिंग माईल्स्टोन विकासक म्हणून **या**खालील परिशिष्टामध्ये अधिक विवरणीत मिळकतीच्या संदर्भात नामाधिकार तपासत आहोत. कोणाही व्यक्तीस सदर मिळकत वा कोणत्यार्ह भागाच्या विरोधात कोणतेही दावे असल्यास तसेच अभिहस्तांकन, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, कुळवहिवाट, परवाना, विक्री, अदलाबदल, व्यवस्था, गहाण, भेट, न्यास, वारसा, अंत्यदान, ताबा, धारणाधिकार, प्रभार, देखाभाल, सुविधाधिकार, विकास करार, संयुक्त उपक्रम, -भागीदारी आदी व कोणाही व्यक्तीस मूळ हक्क करार वा अन्य काही ताबा असल्यास त्यांनी याद्वारे सदर निम्नस्वाक्षरीकारांना बी-४०४, बी विंग, जय हनुमान नगर, कामगार स्टेडिअमच्या समोर, सेनापती बापट मार्ग, मुंबई ४०० ०२८ येथे सदर तारखोपासून १४ दिवसांच्या आत सचित करणे आवश्यक आहे अन्यथ वाटाघाटी पूर्ण करण्यात येईल व विक्री, हस्तांतरण आणि/किंवा अभिहस्तांतरण जी सदर मालमत्तेच्या संबंधात असेल ती दावे वा हितसंबंध संदर्भाविना पर्ण करण्यात येईल व सदर, काही असल्यास ते सर्व इच्छा

व हेतु करिता सोडून दिला असा गृहित धरू. मिळकतीचे वर्णन :

मुंबई शहराच्या नोंदणीकृत जिल्ह्यामधील महादेव पालव मार्ग, करी रोड, मुंबई-४०००१२ येथे स्थित आणि परेल-शिवडी विभागामधील **कॅडस्ट्रल सर्वे** क्र. २/७१ धारक जिमन मोजमापीत ४२९८ चौग्म यार्ड्स संलग्नीत ३५९३.१ चौरस मीटर्स किंवा तत्सम जिमनीचे ते सर्व भाग व विभाग च्यासह त्यावरील उभारीत कामगार स्वसदन को- ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि.च्या ज्ञात अशा ४ बिल्डिंग/विंग्स.

> सही/-वकील तेजस कीर्ति दोशी (०२२-२४३६५५७७) बी-४०४. बी विंग. जय हनमान नगर कामगार स्टेडिअमच्या समोर, सेनापती बापट मार्ग, मुंबई ४०० ०२८ दि. १३ सप्टेंबर-२०२२

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण यांच्या समक्ष मुंबई खांडपीठ

कंपनी योजना अर्ज क्र. १०/२०२२ मध्ये कंपनी कायदा, २०१३ च्या प्रकरणी

कंपनी कायदा. २०१३ च्या अनच्छेद २३० ते २३२ च्या प्रकरणी व कंपनी कायदा, २०१३ च्या अन्य लागू तरतूद

नेटस्क्राईब्ज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड (हस्तांतरक कंपनी) व एनएस ऑक्सीमॉरोन . . . ॲडवायजर्स प्रायव्हेट लिमिटेड (हस्तांतरिती कंपनी) व त्यांचे संबंधित भागधारक व धनको यांच्या['] एकत्रिकरणाच्या योजनेच्या प्रकरणामध्ये नेटस्क्राईब्ज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, सीआयएन :

यु७२९००एमएच२०००पीएलसी१२६६३० कंपनी कायदा, १९५६ अंतर्गत समाविष्ट कंपनी व त्यांचे नोंदणीकृत कार्यालय पत्ता कार्यालय क्र. ५०४, ५ वा मजला, लोढा सुप्रीमअस, लोअर परेल, मुंबई ४०० ०१३ महाराष्ट्र

... पहिले याचिकाकर्ते (हस्तांतरक कंपनी) एनएस ऑक्सीमोरोन ॲडवायजर्स प्रायव्हेट लिमिटेड सीआयएन : यु७४११०एमएच२००८

पीएलसी१८२८२७ कंपनी कायदा, १९५६ अंतर्गत समाविष्ट कंपनी व त्यांचे नोंदणीकृत कार्यालय फ्लॅट क्र. २, ए विंग, २ रा मजला, लोयड्ज गार्डन, आप्पासाहेब मराठे मार्ग,

प्रभादेवी, मुंबई ४०० ०२५, महाराष्ट्र दुसरे याचिकाकर्ते (हस्तांतरिती कंपनी)

याचिकेची सूचना

कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद २३० ते २३२ व अन्य लागू तरतूद अंतर्गत कंपनी कायदा, २०१३ च्या अन्य तरतूद अनुसार नेटस्क्राईब्ज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड (हस्तांतरक कंपनी) व एनएस ऑक्सीमॉरोन ॲडवायजर्स प्रायव्हेट लिमिटेड (हस्तांतरिती कंपनी) व त्यांचे संबंधित भागधारक व धनको (योजना) यांच्या दरम्यान एकत्रिकरणाच्या योजनेच्या मंजुरीकरिता व त्यांचे संबंधित भागधारक यांनी सन्मा. राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई खांडपीठ (सन्मा. न्यायाधिकरण) यांच्या समक्ष -कंपनी याचिकाकर्ते यांच्याद्वारे सादर केली आहे व सन्मा. एनसीएलटी यांच्यादारे दि. ०९ सप्टेंबर. २०२२ रोजी दाखाल करण्यात आली होती. सदर याचिका सन्मा. एनसीएलटी यांच्या समक्ष सुनावणीकरिता दि. ०९ सप्टेंबर, २०२२ रोजी निश्चित केंली असन सन्मा. न्यायाधिकरण यांच्या समक्ष सोमवार, दि. १७ ऑक्टोबर, २०२२ रोजी सुनावणीकरिता निश्चित केली आहे.

जर कोणाही व्यक्तीचे सदर याचिकेस समर्थन वा विरोध दर्शवावयाचा असल्यास त्यांनी सदर अधोहस्ताक्षरित प्राधिकृत प्रतिनिधी यांना खालील निर्देशित पत्त्यावर त्यांचे दावे स्वाक्षरीकृत करून त्यांचे वकील यांना याचिकेच्या सुनावणीच्या निश्चित केलेल्या तारखेच्या २ दिवस अगोदरपर्यंत त्यांचे वकील यांना पाठवावी. ज्याअर्थी कोणाही व्यक्तीस सदर याचिकेच्या संबंधात काही आक्षेप असल्यास त्यांनी सदर सूचनेचे प्रतिज्ञापत्र प्रत सादर

कंपनी याचिका योजनेची प्रत यांच्यासह सर्व एक्झिबीट्स यांनी सदरकरिता विहित मूल्याच्या प्रदानावर सदर आवश्यक कोणत्याही व्यक्तींकरिता याचिकाकर्ते प्राधिकृत प्रतिनिधी यांच्याद्वारे विहित शुल्कांच्या प्रदानावर ती वितरीत केली जाईल. दि. १२ सप्टेंबर, २०२२

सही/

याचिकाकर्ते कंपनी यांच्याकरिता वकील विकल्स हाउस, तळ मजला, १८ स्प्रोट रोड, बॅलार्ड इस्टेट, मुंबई ४०० ००१

युटीआय ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड CIN: L65991MH2002PLC137867

नोंदणीकृत कार्यालय : युटीआय टॉवर 'जीएन' ब्लॉक बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स वांद्रे (पूर्व) मुंबई - 400051. UTI Mutual Fund वेबसाइट : www.utimf.com | ईमेल : cs@uti.co.in | दूरध्वनी क्र.: 022 6678 6666

टपाल मतपत्र आणि ई-मतदानाच्या माहितीसाठीची सूचना

सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की कंपनी कायदा, 2013 (कायदा) चे कलम 110 आणि 108 व सोबत वाचले जाणारे कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, 2014 चे नियम 22 आणि नियम 20, वेळोवेळी सुधारल्यानुसार, कॉर्पोरेट कामकाज मंत्रालय मंत्रालयाद्वारे निर्गमित, अनुक्रमे 8 एप्रिल, 2020, 13 एप्रिल ,2020 आणि 5 मे 2022 रोजी दिनांकित, सर्वसाधारण परिपत्रके क्र. 14/2020, 17/2020 आणि 03/2022 (एमसीए परिपत्रके), भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (सूचीकरण बंधने आणि प्रकटन आवश्यकता) नियमने, 2015 चे नियमन 44, भारतीय कंपनी सचिवांच्या संस्थे द्वारे वितरीत कोणतेही संविधिक फेरफार मानक (एसएस–2) आणि इतर लागू कायदे व नियमने (त्यांमधील सध्या अंमलात असणाऱ्या कोणत्याही संविधिक बदलांसह किंवा सुधारणांसह किंवा पुनर्वर्तनांसह) ह्यां द्वारे युटीआय ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांकडून केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातील मतदानातून (दुरस्थ ई–मतदान) टपाल मतपत्रिका दिनांक 6 सप्टेंबर , 2022 च्या सूचने मध्ये मांडलेल्या व्यव्हारांच्या स्वीकृतिची अपेक्षा करत आहे.

उपरोक्त तरतुर्दीचे अनुपालन करत, टपाल मतपत्राची सूचना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अशा सदस्यांना पाठविण्यात आली आहे ज्यांची नावे शुक्रवार ९ सप्टेंबर, २०२२ (कट ऑफ दिनांक) रोजी सदस्य नोंदवहीत/लाभार्थी मालकांच्या यादीमध्ये दिसत आहेत आणि ज्यांचे ईमेल पत्ते कंपनीकडे / तिच्या निबंधकाकडे आणि भाग हस्तांतरण एजंटकडे / डिपॉझिटरीज्कडे नोंदवलेले आहेत. सूचना इलेक्ट्रॉनिकरित्या पाठवण्याची प्रक्रिया सोमवार दि. 12 सप्टेंबर, 2022 रोजी पूर्ण झालेली आहे. टपाल मतपत्राच्या सूचनेची भौतिक प्रत टपाल मतपत्र प्रपत्रासह आणि आणि एका आधी भरणा केलेल्या व्यावसायिक प्रत्युत्तर लिफाफ्यासह सदस्यांना गरज नसल्यामुळे पाठवण्यात आलेली नाही.

टपाल मतपत्राची सूचना कंपनीच्या वेबसाइटवर **www.utimf.com** येथे आणि कंपनीचे निबंधक व भाग हस्तांतरण एजंट असणारे मे. केफिन टेक्नॉलॉजिस् लिमिटेड *(पूर्वी 'केफिन टेक्नॉलॉजिस् प्रायव्हेट लिमिटेड')* (केफिनटेक / ई–मतदान सेवा पुरवठादार [ईएसपी]) ह्यांच्या https://evoting.kfintech.com ह्या वेबसाइटवर आणि कंपनीचे समभाग सूचीबद्ध असलेल्या स्टॉक एक्सचेंजेसच्या म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि बीएसई लिमिटेड ह्यांच्या वेबसाइटवर, म्हणजेच www.nseindia.com आणि www.bseindia.com अनुक्रमे ह्या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे.

ठिकाण : मंबई

भौतिक स्वरूपात भाग धारण करणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे ईमेल पत्ते आणि मोबाईल क्रमांक नोंदवून घ्यावेत. ह्यासाठी एक व्यवस्थित भरलेला आणि सही केलेला फॉर्म आयएसआर−1 आवश्यक कागदपत्रांसह केफिनटेक कडे einward.ris@kfintech.com येथे पाठवावा.

डीमटिरिअलाइइड स्वरूपात भाग धारण करणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे ईमेल पत्ते आणि मोबाईल क्रमांक त्यांच्या संबंधित डीपीशी संपर्क साधून नोंद्वावेत / अद्ययावत करून घ्यावेत. ज्या सदस्यांनी कंपनीकडे / केफिनटेककडे / डिपॉझिटरी पार्टिसिपेन्टकडे, त्यांना लागू असल्यानुसार, त्यांचे ईमेल पत्ते नोंदवलेले नाहीत, ते तात्पुरत्या स्वरूपात त्यांचे ईमेल पत्ते आणि मोबाईल क्रमांक केफिनटेककडे नोंदवू शकतात. ह्यासाठी https://ris.kfintech.com/clientservices/postalballot/registration.aspx येथे क्लिक करावे आणि उघडणाऱ्या पानावर दिलेल्या प्रक्रियेचे पालन करावे.

दुरस्थ ई-मतदानासाठी सूचना :

कंपनीने टपाल मतपत्रासाठीच्या सूचनेमध्ये मांडलेल्या प्रस्तावावर तिच्या सदस्यांना त्यांचा मतदानाचा अधिकार बजावण्यासाठीची सुविधा दूरस्थ ई–मतदानामार्फत पुरवली आहे. त्यासाठी केफिनटेकद्वारे पुरवण्यात आलेल्या ई–मतदान सेवांचा वापर करण्यात येत आहे. दूरस्थ ई–मतदानासाठीच्या तपशीलवार सूचना टपाले मतपत्रासाठीच्या सूचनेमध्ये दिलेल्या

भौतिक तसेच डीमटिरिअलाइझ्ड स्वरूपात भाग धारण करणाऱ्या सदस्यांसाठीची आणि तसेच ज्यांचे ईमेल पत्ते नोंदवलेले नाहीत अशा सदस्यांसाठीची दुरस्थ ई–मतदानाची पद्धत टपाल मतपत्रासाठीच्या सूचनेमध्ये पुरवलेली आहे. सर्व सदस्यांने कृपया पुढील बाबीची नोंद घ्यावी :

l	कट ऑफ दिनांक	शुक्रवार, 9 सप्टेंबर, 2022
l	दूरस्थ ई–मतदान कालावधीस प्रारंभ	मंगळवार, 13 सप्टेंबर, 2022 रोजी सकाळी 09:00 वाजता (भाप्रवे)
l	दूरस्थ ई–मतदान कालावधी समाप्त	बुधवार, 12 ऑक्टोबर, 2022 रोजी संध्याकाळी 05:00 वाजता (भाप्रवे)

सदस्यांना विनंती आहे की त्यांनी नोंद घ्यावी की दरस्थ ई–मतदान बुधवार 12 ऑक्टोबर 2022 रोजी संध्याकाळी 05:00 वाजता (भाप्रवे) बंद केले जाईल आणि सदस्यांना सदर दिनांकानंतर मतदान करता येणार नाही. सदस्यांचे मताधिकार कट ऑफ दिनांकानुसार कंपनीच्या एकूण निर्गमित आणि भरणा केलेल्या समभाग भांडवलापैकी त्यांच्या भागधारणेच्या प्रमाणामध्ये असतील. जी व्यक्ती कट ऑफ दिनांकानुसार सदस्य नाही तिने ही सूचना केवळ माहितीच्या हेंतुकरिता असल्याचे गृहीत धरावे.

दुरस्थ ई–मतदानासंदर्भात कोणताही प्रश्न आणि / किंवा तक्रार असल्यास, सदस्य साहाय्य आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि ई–मतदान वापरकर्ता पुस्तिका ह्यांचा आधार घेऊ शकतात, जे केफिनटेक वेबसाइटच्या डाऊनलोड विभागात https://evoting.kfintech.com येथे उपलब्ध आहेत किंवा कु. कृष्णा प्रिया एम, वरिष्ठ व्यवस्थापक कॉर्पोरेट रजिस्ट्री, केफिनटेक ह्यांच्याशी einward.ris@kfintech.com येथे किंवा evoting@kfintech.com येथे संपर्क साधू शकतात किंवा नि:शुल्क दूरध्वनी क्रमांक 1800–309–4001 वर कॉल करू शकतात किंवा आणखी कोणतेही स्पष्टीकरण मिळवू शकतात.

करण्यासाठी श्री. विशाल एन. मनसेता, व्यावसायिक कंपनी सचिव (सदस्यत्व क्र. ACS 25183, व्यवसाय प्रमाणपत्र क्र. 8981 आणि समशील पुनरावलोकन (पीअर रीव्ह्यू) प्रमाणपत्र क्र. 1584/2021) ह्यांची परीनिरीक्षकपदी नेमणूक केली आहे. दूरस्थ ई–मतदानाचे निष्कर्ष आणि परीनिरीक्षकाचा अहवाल कंपनीचे समभाग सूचीकृत असलेल्या स्टॉक एक्सचेंजेसकडे, म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि बीएसई लिमिटेड कडे सादर केले जातील, आणि ते अनुक्रमे www.nseindia.com ह्या वेबसाइटवर आणि www.bseindia.com ह्या वेबसाइटवर प्राप्त करता येतील. सदर

कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, 2014 चा नियम 22 मधील तरतुर्दीअन्वये, कंपनीने दूरस्थ ई–मतदानाच्या प्रक्रियेचे न्याय्य आणि पारदर्शक पद्धतीने परीनिरीक्षण/छाननी

अपलोड केले जातील. हे निष्कर्ष कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयामध्ये एसएस–2 चे अनुपालन करत प्रदर्शित केले जातील. प्रस्ताव, जर सदस्यांच्या आवश्यक बहुमताने पारित झाला, तर दुरस्थ ई–मतदानाच्या अंतिम दिनांकानुसार, म्हणजेच, बुधवार 12 ऑक्टोबर, 2022 रोजी पारित झाल्याचे मानले

निष्कर्ष कंपनीच्या www.utimf.com ह्या वेबसाइटवर) देखील अपलोड केले जातील आणि केफिनटेकच्या https://evoting.kfintech.com ह्या वेबसाइटवर देखील

सही/-अरविंद पाटकर कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

व्यवस्थापक व अधिकत अधिकारी

एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँक लि

दिनांक : 12 सप्टेंबर 2022

सदस्यत्व क्र.: ACS 21577

युटीआय ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड साठी

असा चुकीचा छापण्यात आला आहे. जाहिरातीमधील इतर माहितीमध्ये कोणताही

परि. १२

.....अर्जदार

....प्रतिवादी

जाहीर सूचना